

शासन सेवेतील कर्मचारी/अधिकारी यांना त्यांचे ज्येष्ठतेतील स्थान कळावे यासाठी  
अधिकार्यांची ज्येष्ठता यादी तयार करणे व  
प्रसिध्द करणेबाबत.

## महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

परिपत्रक क्रमांक:एसआरव्ही-२००२/प्र.क्र.३/२००२/१२,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक :- २७ मार्च, २००२.

- वाचा :-** (१) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:एसआरव्ही-१०८७/  
६२४/१२, दिनांक २१ एप्रिल, १९८७.  
(२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:एसआरव्ही-१०९३/  
प्र.क्र.८/९३/१२, दिनांक १७ जुलै, १९९३.

### शासन परिपत्रक :-

शासकीय सेवेतील कर्मचारी/अधिकारी यांना त्यांचे ज्येष्ठतेतील स्थान कळावे यासाठी प्रत्येक वर्षाचा १ जानेवारी हा आधारभूत दिनांक मानून दरवर्षी एप्रिल महिन्यात सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करावी असे शासनाचे आदेश आहेत. पदोन्नती व स्थायीकरण करताना अद्ययावत सेवाज्येष्ठता यादी उपलब्ध होणे आवश्यक असते. ज्येष्ठतायादी जर अद्ययावत स्वरूपात प्रसिध्द करण्यात आली नसेल तर संबंधित कर्मचारी/अधिकारी यांना आपले संवर्गातील निश्चित स्थान कोठे आहे, याबाबतची माहिती मिळत नाही. यामुळे पदोन्नती /मानीव दिनांक याबाबतची अनेक प्रकरणे उद्भवतात आणि न्यायालयीन प्रकरणांच्या संख्येतही वाढ होत आहे असे दिसून आले आहे.

२. बऱ्याच मंत्रालयीन विभागांकडून आणि विभाग प्रमुखांकडून १ जानेवारी या आधारभूत दिनांकास प्रत्येक वर्षी सेवाज्येष्ठता प्रसिध्द करण्यात येत नाही असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे वर नमूद केलेल्या संदर्भांकित आदेशाचा पुनरुच्चार करण्यात येत आहे. प्रत्येक मंत्रालयीन विभागाने आणि विभाग प्रमुखांनी कृपया त्यांच्या नियंत्रणाखालील अधिकारी/कर्मचारी संवर्गांची सेवाज्येष्ठता यादी प्रत्येक वर्षी १ जानेवारी या आधारभूत दिनांकास एप्रिल महिन्यापर्यंत कोणत्याही परिस्थितीत प्रसिध्द करण्याची काळजी घ्यावी.

३. विविध संवर्गांच्या ज्येष्ठता याद्यांबाबतची सद्यस्थिती मुख्य सचिवांना सादर करावयाची आहे यास्तव सर्व विभागांना अशी विनंती करण्यात येते की, त्यांच्या नियंत्रणाखालील विविध राजपत्रित/अराजपत्रित संवर्गांतील अधिकारी/कर्मचारी यांच्या दिनांक १ जानेवारी, २००१ या

(कृ.मा.प.)

आधारभूत दिनांकास प्रसिध्द करण्यात आलेल्या सेवाज्येष्ठता यादींची माहिती सोबतच्या विवरणपत्रात दिनांक १५ एप्रिल, २००२ पर्यंत या विभागास उपलब्ध करून द्यावी. तसेच दिनांक १ जानेवारी, २००२ रोजीची सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्याच्या दृष्टिने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी व या संदर्भातील अहवालसुद्धा सोबतच्या विवरणपत्रानुसार तात्काळ या विभागाकडे सादर करावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

७१५३१३१ त/११

(बा.क.अग्रवाल)

अपर मुख्य सचिव (सेवा)

प्रति.

राज्यपालांचे सचिव,

मुख्यमंत्र्यांचे सचिव,

सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,

सर्व मंत्रालयीन विभाग,

सामान्य प्रशासन विभागाच्या कक्षेतील आस्थापना विषयक बाबी हाताळणारी

सर्व कार्यासने.

परिशिष्ट "अ"

(शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:एसआरव्ही-२००२/प्र.क्र.३/१२, दिनांक २७.०३.०२ संवत्तचे दिवसपर्यंत)

मंत्रालयीन विभागाचे नांव :-

अ.क्र.	पर/संवर्ग यांचे नांव	दि.१ जानेवारी, २००२ रोजीची सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे काय.	प्रसिध्द करण्यात आली असल्यास अंतिम स्वरुपात प्रसिध्द केल्याचा क्रमांक व दिनांक	प्रसिध्द करण्यात आली नसल्यास त्यामागील विलंबाची कारणे.	दि.१ जानेवारी, २००२ ची सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यासंबंधीत करण्यात येत असलेल्या कार्यावलीची राहत्याथली
१	२	३	४	५	६
	राजपत्रित				
	अराजपत्रित				